

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ मतदार संघातील
आदिवासी भागातील विविध विद्युत विषयक कामांना
प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण-२०२४/प्र.क्र.०४/ऊर्जा-५

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १२ मार्च, २०२४

संदर्भ : अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण यांचे पत्र क्र.३७६५३,
दि. २८.१२.२०२३

प्रस्तावना:

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ मतदार संघातील आदिवासी भागातील ३३ के.व्ही वीज वाहिनीचे जाळे अंदाजे २५ ते ३० वर्षे जुने असून त्याची क्षमता सध्या या जाळ्यावर असलेला भार पेलण्यास अपुरी आहे. या जुन्या व जीर्ण झालेल्या वीज वितरण प्रणालीमुळे तेथील ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास अडथळा येत आहे. तसेच या भागात विद्युत अपघातांची शक्यता वाढली आहे. याकरिता वीज वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे व नूतनीकरण करणे आवश्यक आहे. तसेच लिंक लाईनच्या कामामुळे वितरण प्रणाली अतिभारीत होण्याचे प्रमाण कमी होऊन भार व्यवस्थापन करणे शक्य होईल. यामुळे या भागातील ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार वीज पुरवठा देणे शक्य होईल. तसेच वीज वितरण हानी कमी होईल व विद्युत अपघातांना आळा बसण्यास मदत होईल.

२. दिंडोरी पेठ मतदार संघातील विविध विद्युत विषयक कामांबाबतचा रु.७४.९२ कोटी इतक्या निधीचा प्रस्ताव तांत्रिक दृष्ट्या तपासणी करून महावितरण कंपनीने सादर केला आहे. सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याचे व रु.७४.९२ कोटी निधी आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २०२३-२४ करीता उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

दिंडोरी पेठ मतदार संघातील विविध विद्युत विषयक कामे करण्याकरीता रु.७४.९२ कोटी इतक्या खर्चाच्या खालील कामांस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र	कामाचे नाव	अंदाजपत्रकाची रक्कम (कोटी)
१	३३/११ के.व्ही. करंजाळी उपकेंद्र येथे ५ एम.व्ही.ए क्षमतेचा अतिरिक्त विद्युत रोहित्र	७.३१
२	३३/११ के.व्ही. कोशिंबे उपकेंद्र येथे ५ एम.व्ही.ए क्षमतेचा अतिरिक्त विद्युत रोहित्र	६.९२
३	३३/११ के.व्ही. वारे उपकेंद्र येथे ५ एम.व्ही.ए क्षमतेचा अतिरिक्त विद्युत रोहित्र	३.८२
४	३३/११ के.व्ही. पिंपरी आंचला उपकेंद्र येथे ५ एम.व्ही.ए क्षमतेचा अतिरिक्त विद्युत रोहित्र	७.८५
५	जोगमोडी येथे १X५ एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन उपकेंद्र	७.७५
६	दोनवडे येथे १X५ एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन उपकेंद्र	९.९१
७	कोचरगांव येथे १X५ एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन उपकेंद्र ३३/११ के.व्ही.	१०.८०
८	श्रीरामनगर येथे १X५ एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन उपकेंद्र ३३/११ के.व्ही.	९.३६
९	पेठ येथे विविध वीज वितरण प्रणाली बळकटीकरणाची कामे (नवीन .व्ही.के ३३ .व्ही.के ३३ कॅपॅसिटर बँक बसविणे आणि ,वाहिनी व फिडर बे उभारणे वाहिनीचे बळकटीकरण करणे)	११.२०
	एकूण	७४.९२

२. या योजनेसाठी होणारा खर्च मंजूर व अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार पुढील लेखाशिर्षातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक टी - ५

२८०१, वीज

८०, सर्वसाधारण, ७९६, जनजाती क्षेत्र योजना

(०२) जनजाती क्षेत्र उपयोजना,

(०१) (०३) महाराष्ट्र राज्य वीज वितरण (२८०१ ५०८९)

कंपनी मर्यादित यांना अनुदान

(राज्यस्तरीय योजना) (कार्यक्रम)

३५, भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान

३. सदर योजना राबविताना ऊर्जा विभागांतर्गत संबंधित क्षेत्रिय कार्यालयाने आदिवासी विकास विभागाचे संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेशी समन्वय साधावा. तसेच प्रकल्प अंमलबजावणी योग्य रितीने होईल तसेच अपेक्षित ध्येय प्राप्त होईल याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीने पार पाडावी.

४. हा शासन निर्णय, आदिवासी विकास विभागाच्या सहमतीने व त्यांचा अनौ.संदर्भ क्र.९९४/का-६, दि.१२.०१.२०२४ अन्वये तसेच वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांचा संदर्भ क्र. अ.मु.स.वित्त/५७२५, दि.२३.०२.२०२४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. हा शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०३१२१४३५४८५७१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ना.श्री.कराड)

शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
३. मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (ऊर्जा) यांचे प्रधान सचिव.
४. मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव.
५. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव
६. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
७. सर्व विधानसभा/विधान परिषद सदस्य
८. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२.
१०. अपर मुख्य सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. प्रधान सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२.
१३. सचिव (आदिवासी विकास विभाग), मंत्रालय, मुंबई-३२.
१४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी, फोर्ट, मुंबई.
१५. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई.

१६. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
१७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर.
१८. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई.
१९. कोषागार अधिकारी, जि.नाशिक
२०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२१. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
२२. कार्यासन अधिकारी (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२३. कार्यासन अधिकारी, (अर्थसंकल्प/व्यय-१४), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२४. कार्यासन अधिकारी (का-३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२५. कार्यासन अधिकारी (रोख), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२६. निवड नस्ती (ऊर्जा-५), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२७. ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने.